

Date: 17th November, 2025

To, **BSE** Limited, 25th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 **Scrip Code: 504380**

Sub: Newspaper advertisement of Un- Audited Financial Results for the Second Quarter and Half Year Ended 30th September, 2025 pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

This is to inform you that at the meeting of the Board of Directors of the Company held on Friday, 14th November, 2025 approved the Un-Audited Financial Results for the Second Quarter and Half Year Ended 30th September, 2025.

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), the Company has also published an advertisement in the "Active Times" (English Language) and "Mumbai Lakshdeep" (Marathi Language). The copies of e-paper advertisements are enclosed herewith.

This information is disseminated as per the applicable Listing Regulations. Kindly take the same on record. Thanking You,

Yours Faithfully,

For Flomic Global Logistics Limited

Abhay Shah Company Secretary Cum Compliance Officer

Regd. Off.: 205 Enterprise Centre, Off. Nehru Road, Beside Orchid Hotel, Vile Parle (East), Mumbai - 400 099, INDIA. © +91 22 6731 2345

CIN: L51900MH1981PLC024340 | GSTIN: 27AAACV1846J1Z6







Branches: Ahmedabad | Ankleshwar | Belgavi | Bengaluru

Hazira | Hyderabad | Kochi | Kolkata | Mundra | Nagpur

Nashik | Navi Mumbai | New Delhi | Pune | Sangli | Surat

Chennai | Coimbatore | Dahej | Gandhidham | Goa





Thane | Tirupur | Tuticorin | Vadodara

PUBLIC NOTICE 3haurao Diwey was holding 1) 50% share interest, right and title in Residential fla earing No. A/1401, Royal Classic CHS Ltd. New Link Road, Andheri (W), Mumbai 400 053, admeasuring 748 sq. ft. built -up area and 2) 100% share, interest, right and title in Shop no. 1. Sai Trishul, Ravi Rai Complex Next to Laxmi Industrial Estate, Andheri (W) Mumbai 400 053, admeasuring 240 sq. f carpet area (hereinafter referred to as the "Said Properties"). Whereas, Mr. Deepak Bhaurao Diwey died intestate on 13/10/2025

in Mumbai Through this Public Notice Tinvite claims and objections from a person/legal heirs, claimants/objectors having objection or clain by way of sale, exchange, mortgage inheritance, possession, gift or otherwise etc. of whatsoever nature concerning the "Said Properties" of the deceased Mr. Deepal Bhaurao Diwey. The Claimants are requeste to make the same known in writing along with copies of supporting documents in respect of their objection/claim to the undersigned within 15 days from the date of publication of this notice, failing which, the objections/claims o such person/s will be deemed to have been waived and/or abandoned. Date 16/11/2025

Adv. Manisha Prabhi **Acme Consultancy Services** A-23/91, Samarth Sadan, Siddharth Nagar Goregaon (W), Mumbai 400 104

NOTICE is hereby given to the public at large that Late MR. KESHAV SAKHARAM DASURE & MRS. SANGEETA KESHAV DASURE were the original lawful owner, in use, occupation and possession of a Room Premises, consisting forund plus Upper Floor, admeasuring area 10' x 12' sq. ft. situated at Room No. 14, Shri Ganesh Krupa Sadan Chawl No. 6, Meghwadi, Near Income Tax Colony, Near Durga Mata Mandir, Jogeshwari (East), Mumbai-400069, of Village Majas, Taluka Andheri, Mumbai Suburban District, within the limits of K/East Ward of the Municipal Corporation of Greater Mumbai and MR. KESHAV SAKHARAM DASURE was expired on 01/07/2024 at Mumbai and and MR. RESHAV SARTARAM DASURGE was expired on 01/07/2024 at Mumbai and also MRS. SANGEETA KESHAV DASURE was expired on 10/10/2020 Mumbai, leaving behind them, MR. NITIN KESHAV DASURE & MR. SACHIN KESHAV DASURE as their only legal heirs claimants, successors, representatives of he said deceased to inherit the said Room Premises.

That MR. NITIN KESHAV DASURE & MR. SACHIN KESHAV DASURE (hereinafte That MR. NITIN KESHAV DASURE & MR. SACHIN KESHAV DASURE (hereinafter referred to as OWNERS') are agreed to sell to my client, MR. VIJAY PRAMOD PARA (hard of the property of t

i Date: 16/11/2025 ASHOK KUMAR TIWARI Advocate High Cour Office : Shop No. 26, Opp. Arasa Hote front of Andheri Court Lane, Sir M.V. Roac Andheri (E), Mumbai – 400055 Mobile No : 982029250

Particulars

Total Income from operations

a) Revenue From Operation

Net Profit / (loss) from ordinary

activities before tax, exceptional or

Net Profit / (loss) for the period before tax but after exceptional or

Total Comprehensive Income for the

period [comprising profit / (loss) for

the period (after tax) and other mprehensive Income (after tax)]

(Face Value of Rs. 10 per share)

Paid-up equity share capital

Other Equity excluding

Basic and Diluted Earnings per share of Rs. 10/- each

PLACE: Ahmedabad

S VISAGAR

PARTICULARS

Equity Share Capital

(Not Annualized)

Date: 14.11.2025

Place: Mumbai

Discontinued Operations

Total Income from operations

Net Profit / (Loss) for the period (before tax.

(after exceptional and/or extraordinary items)

(after exceptional and/or extraordinary items)

Profit / (Loss) from discontinuing operations

Total Comprehensive Income for the period

Basic and Diluted EPS for the period from Continuing Operations

Basic and Diluted EPS for the period from

Reserves (excluding revaluation reserve) as shown

in the Audited Balance Sheet of the previous year

Earnings Per Share (Face value of Rs. 1/- each)

exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax

Net Profit / (Loss) for the period after tax

b) Other Income

ktra-ordinary items

extraordinary items

activities after tax

Place: Mumbai

ompleted without reference to such claim/s. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

: IHE SCHEDULE ABOVE REFERRED 10:
A Room Premises, consisting Ground plus
Upper Floor, admeasuring area 10' x 12' sq. ft.
situated at Room No. 14', Shri Ganesh Krupa
Sadan Chawl No. 6, Meghwadi, Near Income
Tax Colony, Near Durga Mata Mandir,
Jogeshwari (East), Mumbai—400089, of Village
Majas, TalukaAndheri, Mumbai Suburban
District, within the limits of K/East Ward of the
Municipal Corporation of Greater Mumbai.
Place Mumbai Date: 16/11/2025

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that MR. KESHAV TUKARAM KOTAVDEKAR was owner of a Room premises bearing Room No. 17, THE AKURLI RATNADEEP CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, Plot No. BD-25, Road No. RSC - 3, Municipal R - Ward, Akurli, Kandivali (East), Mumbai 400101; admeasuring 25 Sq. Mtrs. area of Revenue Village Akurli, Taluka Borivali, in the Registration District and Sub - District of Mumbai City and Mumbai Suburba within the limits of Municipal. The said MR. KESHAV TUKARAM KOTAVDEKAR died on 28/06/2020; his legal heirs MR. CHETAN KESHAV KOTAVDEKAR and MR. VISHWAS KESHAV KOTAVDEKAR hav released their shares in favour of MRS SHUBHANGI KESHAV KOTAVDEKAR by registered Release Deed bearing Document No. MUMBAI - 21 - 22416 - 2025 dated 13/11/2025. Further My Client MRS. SHUBHANGI KESHAV

KOTAVDEKAR wants to Sell her above said Room. Any person whosoever have any claim, right, title and interest in the said Room and/or any part thereof by way of sale, gift, conveyance, exchange, mortgage, change, lease, lien, succession and/or in any manner whatsoeve should intimate the same to undersigned in writing with supporting document proof within 7 days from the date of publication of this notice at the address provided hereunder. In case no objection are receive within the aforesaid time, it shall be presumed that there are no claimants to the said Room, which please take a note.

Place: Mumbai;

Date: 16/11/2025 Sd./- Adv. Dharmishtha. P. Rathod.

(Advocate & Notary Gov. of India,) Add.: Shop No. 4, Yojana Apartment, S. V. Road, Malad (West), Mumbai- 400064. Mob.: 7021090868

PUBLIC NOTICE

Notice is hereby given in general that my clients Mrs. Smita Sachin Kondvilkar, Mr. Sachin Ganpat Kondvilkar & Mr. Rasik Sachin Kondvilkar have agreed to Purchase Flat No. A-30, 6th Floor, 'A' Wing, admeasuring 225 Sq. Ft., Carpet area in the building known as "Shree Gurudatta Co-operative Housing Society Ltd.", situated at Plot No. 184 A/B Wing, Jethabhai Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400077, constructed on the land bearing CTS No. 184 of Village - Ghatkopar, Taluka- Kurla Mumbai Sub-urban District, along with 5 fully paid-up shares of Rs. 50/- each being Share Certificate No. 14 bearing its Distinctive Nos. 66 to 70 (both nclusive) from Smt. Namrata Nandkishore Jadhav and Mr. Nikhil Nandkishore Jadhav confirm the same vide Agreement for Sale 12.11.2025 registered under SR. No. Mumbai-29/20342/2025, the said Flat is free from all encumbrances, claims and demands

The said Flat originally allotted to Mr. Nandkishore Sahadeo Jadhav from Shree Gurudatta CHSL under SRA

The said Mr. Nandkishore Sahade Jadhav died intestate on 18.05.2010 leaving behind Smt. Namrata Nandkishore Jadhav (Wife) and Mr. Nikhil Nandkishore Jadhay (son) as his only legal heirs and representative. And said flat was transferred in the name of Smt. Namrata Nandkishore

ALL PERSONS having any claim or right in respect of the said property o any part thereof by way of inheritance share, sale, mortgage, lease, lien, license, gift, exchange, trust, possession or encumbrance or therwise howsoever are hereby required to inform the same in writing upported with the original documents to the undersigned having their office at Shop No. B-1/19, Lower Ground Floor, Target Mall, Opp. Raj Maha Hotel, Chandavarkar Road, Borivali West, Mumbai- 400092 within Fourteen (14) days from the date o publication of this notice, failing which ne claim or claims, if any of such person or persons shall be considered to have been waived and/ o abandoned Dated this 16th day of November, 2025

> Davashankar Yadav. Advocate, High Court

EFORU ENTERTAINMENT LIMITED

(Formerly known as TAVERNIER RESOURCES LIMITED)

Level 4, A-Wing, Dynasty Business Park, Andheri Kurla Road, Andheri East, J.B. Nagar,

Mumbai, Maharashtra, India, 400059 (CIN - L59111MH1994PLC193901)

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30TH SEPTEMBER, 2025

58.57

58.57

58.57

0.98

VISAGAR FINANCIAL SERVICES LIMITED

Regd. Office: - 907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri (w), Mumbai-400058 Tel: 022-67424815, Website: www.vfsl.visagar.com, Email: info@visagar.com CIN: L99999MH1994PLC076858

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2025

30.09.2025 30.06.2025 UNAUDITED UNAUDITED

21.68

21.68

21.68

21 68

(0.00)

5839.16

254.87

(105.14)

(105.14)

(105.14)

(105.14)

5839.16

(0.02)

7593.79

385.63

385.63

385.63

385 63

5839.16

0.07

0.00

www.bseindia.com as well as on the Company's Website i.e. www.tavernier.in

Quarter Ended on

30.89

0.77

15.88

15.88

597.90

0.27

The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchanges unde

Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of

Financial Results for the quarter and half year ended 30/09/2025 are available on the Stock Exchanges website i.e.

SPARC ELECTREX LTD

Read Off: 1202, 12th Floor, Esperanza Building, Next to Bank of Baroda, 198, Linking Road, Bandra (W), Mumbai - 400 050, India. CIN: L31100MH1989PLC053467 | Tel: 9819001811 E Mail: sparcelectrex@gmail.com | www.sparcelectrex.com

Extract Of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and half year Ended 30th September, 2025 BSE Code: 531370 (Rs. In Lakhs except EPS)

Particulars	Quarter ended 30th Sept, 2025	Half year ended 30th Sept, 2025	Quarter ended 30th Sept, 2024	Year Ended 31st March 2025
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations and other revenue	57.78	67.38	133.56	366.10
Net Profit / (Loss)				
(before tax and/or extraordinary items)	(4.86)	(70.50)	1.77	(152.04)
Net Profit / (Loss) for the period before tax				
(after Extraordinary items)	(4.86)	(70.50)	1.77	(152.04)
Net Profit/(Loss) after tax (after extraordinary items)	(4.86)	(70.50)	1.77	(152.04)
Total Comprehensive income for the period				
[comprising profit/(loss) for the period (after tax)				
and other comprehensive income (after tax)]	(4.86)	(70.50)	1.77	(152.04)
Equity Share Capital	1248.59	1248.59	1248.59	1248.59
Reserves (excluding Revaluation Reserve as				
shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-
Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
(for continuing and discontinued operations)				
Basic :	-0.05	-0.56	0.02	(1.52)
Diluted:	-0.02	-0.36	0.01	(0.78)
Note:		-	-	-

The above Unaudited Financial results of the Company for quarter and half year ended 30th September 2025 have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their respective meetings held on 14th November 2025.

The aforesaid Unaudited financial results for the quarter and half year ended 30th September 2025 have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 as prescribe under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and in term of Regulation 33 and Regulation 52 of SEBI (LODR) Regulations, 2015.

The Company operates in Two segment as defined by IND AS 108. Segment Reporting for the reportab sengemnt is attached with the result.

The Limited Review of the above result for the quarter and half year ended 30th September 2025 has be carried out by the Auditor in accordance with Regulation 33 of the SEBI'S (LODR), Regulation, 2015. The Figures of the previous year and/or period(s) have been regrouped wherever necessary.

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and half year ended 30t September 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the quarter ended 30.09.2025 Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.sparcelectrex.com).



Date: 14th November, 2025

PUBLIC NOTICE

dult AND Mr. MOHAN BALKRISHNA

bitant, Both the Residing at Shripat

KHARDE (Transferors) an adult , Indian

Tower, C- wing, 9th Floor, Room No. 914 Tatya Gharpure Path, Girgoan. Mumbai

The Transferors hereby invites claims and objections from the heir or other claimants

objector or objections to the transfer of

the said shares and interest of Shripat Tower, C- wing, 9th Floor, Room No. 914 Tatya Gharpure Path, Girgoan. Mumbai

400004 in the said capital / property within a period of 07 days from the publication o

otice, with copies of such documents and

other proofs in support of his / her / their claims / objections for transfer of shares

and interest Shripati Tower, C- wing, 9 th

Floor, Room No. 914, Tatya Gharpure Path, Girgoan. Mumbai - 400004 in the said Capital/Property. The claims/objections.

if any, received by the Transferor's to transfer of share and interest of the

Shripati Tower, C- wing, 9th Floor, Roon

No. 914, Tatya Gharpure path, Girgoan Mumbai - 400004. in the Capital / Property

The transferor's Executed transfer dee on dated 25/07/2025 and A copy of the same the Registered Transfer Deed is

available for inspection by the claimants

objectors, in the office of the advocate between 10 am to 6 pm from the date of

publication of notice till the date of expir

Date: 16.11.2025 DINESH H. SHINDE

1st Floor, Raja Bahadur Mentioned Building No. 8. Ambalal Doshi Marg. For

Mumbai - 400001. Mob No. 9969526343

(Rs. in Lacs except EPS)

Half Year Ended on Year Ended

7.23

(6.21)

(6.21)

597.90

For, EFORU ENTERTAINMENT LIMITED

Chairperson and Whole-Time Director DIN 10712712

Mokshaben Raviibhai Patel

10651.28

127.66

127.66

127.66

127 66

5839.16

(Formerly known as Tavernier Resources Limited)

30.09.2024 30.09.2025 30.09.2024 UNAUDITED UNAUDITED UNAUDITED

420.41

(83.46)

(83.46)

(83.46)

(83.46)

5839.16

(0.01)

(0.00)

267.70

267.64

267.64

597.90

189.97

4.45

(₹ In lacs)

Year Ended 31.03.2025 AUDITED

12956.7

(16.19)

(16.19)

(16.07)

(16.07)

5839.16

(0.00)

(0.00)

30/9/2025 | 30/06/2025 | 30/9/2024 | 30/9/2025 | 30/9/2024 | 31/03/2025

0.00

4.02

(0.91)

(0.91)

597.90

(0.02)

Unaudited Unaudited Unaudited Audited

101 44

0.77

74.45

74.45

597.90

400004.

For Sparc Electrex Limited

(Shobith Heade)

Read **Daily Active Times**

To advertise in this Section Call: Manoi Gandhi 9820639237

Lost my share certificate of Shri Punit Nagar Co-Op Hsg. Ltd. (Borivali) in Ghatkopar details as follows:- JAYANTILAL.K.GADA HUF/SUSHILABEN KHIMJI GADA Gala No. A1-42 ,836-840 Share Certificate No. 168 - USHA J.GADA / BIPIN KHIMJI GADA Gala No. A1- 44 ,846-850 Share Certificate No. 170. If anyone found it then please contact me Jayantilal Gada - Mob. 9321519459

* Edelweiss

ECL FINANCE LIMITED

Registered Office: Tower 3, Wing 'B', Kohinoor City Mall, Kohinoor City, Kirol Road, Kurla (West), Mumbai 400070 **E AUCTION STATUTORY 15 DAYS SALE NOTICE**

and The Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to public in general and in particular to borrower and guarantor that below mentioned property will be sold or "AS IS WHERE IS BASIS AND AS IS WHAT IS BASIS" for the recovery of Rs. 69,22,195.78 (Rupees Sixty-Nine Lakhs Twenty-Two Thousand One Hundred Ninety-Five and Seventy-Eight Paise Only) with respect to loan account bearing Loan Account Number LKOHBES0000095568 as on 13 December 2023 + further Interest thereon + Legal Expenses till the recovery of loan dues. The said property is mortgaged by Tanishak Transport Service, Manoj Vaishistmuni Thakur and Pinki Manojkumar Thakur to ECL Finance Limited for the loan availed by them. The secured creditor is having physical possession of the below-mentioned Secured Asset.

Description of the secured Asset	Reserve Price and EMD	Date & Time of the Auction	Date & Time of the Inspection
Schedule Of The Property -Flat No.304, an admeasuring 460 sq.ft. Built-up area on 3rd Floor, in the building known as Bewitching Apartment Co-operative Housing Society Limited, Mini Land, Tank Road, Bhandup (West), Mumbai-400078, on the plot being City Survey No.150, 167(part), 168(part), C.T.S. No. 413(part) AH No.21, and Plot No.41, in the Village Kanjur Taluka Kurla, within the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban. Note: More particularly mentioned in the Agreement for Sale dated 02nd December 2019, bearing registration serial number KRL4-15299-2019 registered with the Sub Registrar Kurla No.4, Mumbai Suburban District (Bandra).	(Rs. Sixty-Two Lakh Fifty Thousand Only) 10% Earnest Money Deposit Rs.6,25,000/- (Rupees Six Lakhs	03-12-2025 Between 11:00 am to 12:00 PM Noon (With 5 Minutes unlimited auto Extensions)	01-12-2025 between 11.00 am to 4.00 pm

Note: 1) The auction sale will be conducted online through the website https://sarfaesi.auctiontiger.net and Only those bidders olding valid Email, ID PROOF & PHOTO PROOF, PAN CARD and have duly remitted payment of EMD through DEMAND DRAFT NEFT/RTGS shall be eligible to participate in this "online e-Auction".

2) The intending bidders have to submit their EMD by way of remittance by DEMAND DRAFT / RTGS/NEFT to: Beneficiary Name ECL Finance Limited 3) Bank Name: State Bank of India 4) Account Holder Name: ECL FINANCE LIMITED Bank Account No. 38922201620, [SARFAESI-Auction, (ECL Finance Limited], IFSC code: SBIN0003838

5) Last date for submission of online application BID form along with EMD is 02-12-2025 till 4:00 PM only. 6) For detailed terms and condition of the sale, please visit the website https://sarfaesi.auctiontiger.net or Please contact or the Mr. Maulik Shrimali Ph. +91 9173528727, Help Line e-mail ID: Support@auctiontiger.net. Mobile No. +91 9867354324

+919819204223 Date: 16.11.2025

Sd/- (Authorized Officer) For ECL Finance Limited Place: Mumbai

KAMANWALA HOUSING CONSTRUCTION LIMITED

Regd. Office: 406, New Udyog Mandir-2, Mogul Lane, Mahim (West), Mumbai 400 016 I

Tel: 2445 6029 | Email: kamanwala@gmail.com |

Website: www.kamanwalahousing.com | CIN: L65990MH1984PLC032655

PUBLICATION OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30" SEPTEMBER, 2025

Atul Jain

DIN: 02211021

(TCI)

TCI INDUSTRIES LIMITED CIN: L74999MH1965PLC338985

Regd. & Corp. Off.: N. A. Sawant Marg, Near Colaba Fire Brigade, Colaba, Mumbai – 400 005. Cont.: +91 99200 54847 | Email: corporate@tciil in | Website: www.tciil.in

2.00

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025 (Rs. in Lakhs, unless otherwise state								
SI.		,	Half Year Ended					
No.	Particulars	30.09.2025	30.09.2025	30.09.2024				
		Unaudited	Unaudited	Unaudited				
1	Revenue from operations	125.81	174.93	41.94				
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	17.97	(19.75)	(43.21)				
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	17.97	(19.75)	(43.21)				
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	17.97	(19.75)	(43.21)				
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	17.97	(19.75)	(43.21)				
6	Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each)	90.67	90.67	90.67				
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-				
8	Earnings per share (of Rs. 10/- each) (not annualised):							

(b) Diluted

1. The above is an extract of the detailed format of the Quarterly Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2025 filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the same are available or the website of BSE Limited (www.bseindia.com) and on the Company's website (www.tciil.in).

2 The Financial Results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on November 14, 2025. The Statutory Auditors of the Company have carried out the limited review of above said results.

> For TCI Industries Limited nil K. Warerka

Executive Director DIN: 02088830 Place: Mumbai Date: November 14, 2025

The Board of Directors of the Company at their Meeting held on Friday, 14th November, 2025 approved the unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30° September, 2025. The Financials Results along with Limited Review Report have been

uploaded on website of the Company and BSE Limited and can also be accessed through QR For Kamanwala Housing Construction Limited

Date : 14-11-2025 Place : Mumbai

Managing Director DIN - 00052966

PRATIK PANELS LIMITED

Re	gd Office: 2nd Floor, Shop No. 44, Ecstasy Busine	ess Park, Mu	lund (W), Mumba	ai- 400 080.
(UN-AUDITED FINANCIAL RESULT QUARTER AND HALF YEAR ENDER	S FOR T 30.09.2	HE 1025 (Rs. I	n Lakhs)
Sr. No.	Particulars	Quarter ended 30.09.2025	Year ended (30.09.2025) (Year to date Figures/Previous Year ending)	Quarter ended 30.09.2024
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited
1	Total Income from Operations	248.22	437.59	101.33
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	63.34	91.18	5.04
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	63.34	91.18	5.04
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	43.12	67.47	5.04
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	43.12	67.47	5.04
6	Equity Share Capital	638.99	638.99	638.99
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	(a) Basic	0.07	0.11	0.01
	(b) Diluted	0.07	0.11	0.01

CIN No: L17100MH1989PLC317374

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com(s) and the Company's website.

For PRATIK PANELS LIMITED PRATIK SATISH PATIL

DIN: 08975756

Date: 14.11.2025



Place: Mumbai



Date

Date: 15/11/2025

Tel No. +91-22-6731 2345 Email ID: cs@flomicgroup.com Statement of Unaudited Standalone Financial Results along with Limited Review Report for the Second Quarter and Half Year Ended 30th September, 2025

FLOMIC GLOBAL LOGISTICS LIMITED

CIN: L51900MH1981PLC024340

205, Enterprise Centre, Off Nehru Road, Beside Orchid Hotel, Vile Parle (East)

Mumbai- 400099, Maharashtra, India

The Unaudited Standalone Financial Results for the Second Quarter and Half Year Ended 30th September. 2025 ("Financial Results") have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on 14th November, 2025.



1. The Full format of the financial Result for the Second Quarter and Half Year Ended 30th September, 2025 are available on the stock exchange website at https://www.bseindia.com and on the company's website at https://flomicgroup.com/

Place: Mumbai Date: 14th November, 2025 Tel.: 91-22-6731 2345 Email id: cs@flomicgroup.com

For Flomic Global Logistics Limited **Lancy Barboza**

VANTAGE KNOWLEDGE ACADEMY LIMITED

Managing Director

ı	E-mail: mail.vkal@			095232		
	CIN: L80	0301MH2013PI	.C249016			` IN LACS
Sr. No	Particulars			For the Previous Half year ended	For the Previous year Ended	
		01.07.2025 to 30.09.2025	01.04.2025 to 30.09.2025	01.07.2024 to 30.09.2024	01.04.2024 to 30.09.2024	01.04.2024 to 31.03.2025
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income from Operations	46.110	140.960	125.670	180.540	376.730
2.	Net Profit / Loss for the period before tax and exceptional items	19.170	61.630	117.680	159.270	102.11
	Net Profit/ Loss for the period before tax (after exceptional items)		61.630	117.680	159.270	102.110
4.	Net Profit/ Loss for the period after tax (after exceptional items)	19.170	61.630	85.580	127.170	69.020
5.	Total Comprehensive income/ loss for the period [comprising profit/ loss for the period (after tax) and other comprehensive income/ loss (after tax)]	19.170	61.630	85.580	127.170	69.020
6.	Paid up equity share capital	3,414.750	3,414.750	1,038.250	1,038.250	3,414.750
7.	Reserve (excluding revaluation reserve) as shown in the balance sheet for previous year	-	-	1	-	-
8.	Earning per share (of Rs. 1/- each) Basic & Diluted	0.010	0.020	0.080	0.120	0.660
No	te 1. The above is an extract of the detailed format of	quarterly and year	ar end financ	cial results filed v	vith the stock ex	change under

regualtion 33 of the SEBI (Listing obligations and disclosure requirements) Regulations 2015, the full format of the quarterly an ear end financial results is available on the company's website and also available on the website www.vantageisnti. imited i.e. www.bseindia.com

Note 2.The above unaudited standalone financial results for the quarter and half year ended on september 30, 2025 were reviewed by th Audit Committee at the meeting and approved by the Board of Directors and taken on record at the meeting held on November 14,2025

For and on behalf of board of directors of VANTAGE KNOWLEDGE ACADEMY LIMITED

DIN: 0096956

JAIHIND SYNTHETICS LTD. CIN: L17120MH1986PLC040093

103, Shreenath Sai Darshan CHS LTD., Dattapada Road, Borivali (East), Mumbai-400 066 | Tel.: +022-28676010 | E-mail: jaihindltd@yahoo.com STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

The Board of Directors of the Company, at its meeting held on Friday November 14, 2025, considered an approved the Un-audited financia results for the Quarter and ha year Ended September 30, 2025 ("Financial Results"). The complet Financial Results, along with the Limited review Report, are available on the website of the stock exchange where the Company is listed at https://www.bseindia.com have also been posted on the Company's official website at https://

www.jaihindltd.co.in/results.html Alternatively, the Financial Results can be accessed by scanning th QR code provided below. By the Order of Board of Directors

FOR JAIHIND SYNTHETICS LTD.

: November 14, 2025 Dinesh Jayntalal Doshi : Mumbai Whole-time Director Note: The above intimation is in accordance with Regulation 33 read

with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and

PUBLIC NOTICE

Disclosure Requirements) Regulations, 2015.

NOTICE is hereby given that Late MR. PALANI SUBRAMANIAM PILLAI sole and absolute owner of Flat No. B/8, 3rd Floor, Jay Jay Shreeram Co. op. Housing Society Limited, Rajaji Path, Ramnagar, Dombivli (E) - 421 201, Tal. : Kalyan, Dist. : Thane, expired at Mumbai on **29/05/2007** leaving behind his widow wife Mrs. PACKIAM P. PILLAI and two child, 1) Preeti Hemant Babaria (Daughter) 2) Priya T. Murugan (Daughter), as his only legal heirs and representative. On behalf of the clients Mrs. PACKIAM P. PILLAI, wife of deceased, the undersigned advocate hereby invites claims or objections from other heir/s or claimant/s or objector/s for the transfer of the share, mutual funds, property and interest of the deceased member in the said flat within a period of 15 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claim / objection. If no claims / objections are received within the period prescribed above, my clients shall be at the liberty to deal with the shares and interest of the deceased member in the manner they deem fit.

Sd/-S. D. Chawan (Advocate), Suraj Complex CHS Ltd., B/1, Akruti Apt. Mhatre Nagar, Rajaji Path, Dombivli (E), 421 201, Ta. Kalyan, Dist.-Thai



Director DIN: 00413627

For Visagar Financial Services Limited

0.02

0.00

Tilokchand Kothari

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

मधील मुझफ्फरपूर येथे काल पोलीस उपअधीक्षक सुचित्रा रात्री उशिरा शॉर्ट सर्किटमुळे कुमारी यांनी पाच जणांच्या लागलेल्या आगीत एकाच मृत्यूची पृष्टी केली. कुटुंबातील पाच जण जिवंत जळाले. इतर पाच जण गंभीर भाजले असून त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले

जाहीर सूचना

. तर्व संबंधितांना कळविण्यात येते की, माझे अशील **कुमारी विद्य** दिवाकर कांचन हे फ्लॅट क्र.१०३, रुस्तमजी एव्हरशाईन ग्लोबल सिटी अव्हेन्यू-एम बिल्डिंग नं.१ टू ६ कोहौसोलि., रुस्तमजी एव्हरणार्डन ग्लोबल सिटी. अव्हेन्य एम-४. याझ पार्कजवळ ४०१३०३, क्षेत्रफळ ७६.०९ चौ.मी. कार्पेटच्या कायदेशीर मालव

कुमारी विद्या दिवाकर कांचन यांनी पफ्लॅट क्र.१०३, रुस्तमर्ज व्हरशाईन ग्लोबल सिटी अव्हेन्यू-एम बिल्डिंग नं.१ ट १ . हौ हौ सोलि. , रुस्तमजी एव्हरशाईन ग्लोबल सिटी, अव्हेन्यू एम-, याझु पार्कजवळ, नारंगी बायपास रोड, विरार (पूर्व), ता वसई, जिल्हा पालघर-४०१३०३, क्षेत्रफळ ७६.०९ चौ.मी. कार्पेट येथील जागा मे. एनिग्मा कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड ग्रांच्याकडून दिनांक २६.०४.२०११ रोजी नोंदणीकृत अ.क्र.वसई२-०५२९२-२०११ अंतर्गत दिनांक ३०.०३.२०११ रोजीच्या विक्री करारनामाद्वारे खरेदी केला होता.

स्वर्गीय श्री. डी. के. कांचन यांचे मंबई येथे २४.०६.२०१४ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती वीणा दिवाकर कांचन आणि दोन मुली अर्थात १. विपुला दिवाकर कांचन आणि २. विदिशा दिवाकर कांचन हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारसदार व पतिनिधी आहेत आणि **श्रीमती वीणा दिवाकर कांचन** आणि **विपुला दिवाकर कांचन** यांनी दिनांक 0८.११.२०२५ रोजी कायदेशीन . गरमटारांमड एन ओ मी. आणि मोमायटी अर्थात **रुप्तमण्डी** एव्हरशाईन ग्लोबल सिटी अव्हेन्यू-एम बिल्डिंग नं.१ टू ६ कोहौसोलि.ने यांचे प्रतिज्ञापत्र सादर करून कुमारी विद्या दिवा कांचन यांच्या नावे सदर फ्लॅटमधील त्यांचे सर्व हक, मालकी हक आणि हित मोहले /मार्पण केले /त्याग केले दिनांक २५ ०२ २०२२ गेर्ज कुमारी विद्या दिवाकर कांचन यांच्या नावे अनुक्रमांक १२४१ ते , २५० (टोन्ही समाविष्ट) धारक रू ५०/- पत्येकी १० पर्णपणे भरण क्लेले शेअर्सचे भाग प्रमाणपत्र क्र.१२५ असलेले भाग प्रमाणपत्र वितरीत केले/हस्तांतरण केले तेव्हापासून कुमारी विद्या दिवाकर कांचन या फ्लॅटच्या वापरात, व्यवसायात आणि पूर्ण मालक आहेत.

 जर कोणत्याही व्यक्तीने सदर फ्लॅटच्या संदर्भात कायदेशीर वारसदा संबंधित कोणत्याही स्वरूपाचा कोणताही हक्क, मालकी हक्क किंव दावा, आक्षेप नोंदवला असेल तर त्यांनी याद्वारे मला कळवावे आणि संबंधित दस्तावेजांसह संपर्क साधावा. अशी विनंती करण्यात येत आहे. ही जाहीर सूचना प्रकाशित झाल्यापासून **२१ दिवसांच्या** अ अन्यथा असे गहीत धरले जार्डल की. कोणाचाही कोणताही हक्क किंव रावा नाही आणि तो रद्द करण्यात आला आहे. गाज दिनांकीत १६ नोव्हेंबर, २०२५

रवी जी. उपाध्याय (वकील उच्च न्यायालय कार्यालय: अंधेरी कोर्ट बार रूम, ३रा मजला, एम.एम. कोर्ट अंधेरी (पूर्व), मूंबई-४०००६९. मोबा.:९००४६२०५५१

जहिर सूचना

जाहिर सुचना येथे देण्यात येते की माझे अशील आशिष चंद्रकांत संकपाल, पॅन कार्ड क्रमांक AXJPS2666O. आधार कार्ड कमांक ४२७५ ६२४३ ३०७६ यांचे निवासी खोली क्रमांक १२२५, बी.एम.सी कॉलनी, ब्लॉक क्रमांक ६, ऑफ. वीर अब्दुल हमीद रोड, मालवणी, मालाड (पश्चिम), मुंबई-४०० ०९७ यांचे हक्क, मालकी हक्क, हितसंबंध आहेत. शी. चंद्रकांत शंकरराव संकपाल यांच्या निधनानंतर (३१/१०/२०१९ रोजी वडगाव शेरी, पुणे-४११ ०१४ येथे निधन झाले) माझ्या आई शीमती रुख्मिनी चंद्रकांत संकपाल यांच्या निधनानंतर (२८/९/२०२४ रोजी वडगाव शेरी, पुणे-४११ ०१४ रोजी निधन) आणि माझे अशील . हायदेशीर वारस असल्याने सदर खोलीची जागा त्यांच्या नावे हस्तांतरित करण्यासाठी आणि मी माझ्या आशिलांच्या वतीने वारस किंवा इतर दावेदार / आक्षेप घेणारे किंवा आक्षेप घेणारे यांच्याकडून सदर खोलीची जागा माझ्या क्लायंट, शी. आशिष चंद्रकांत संकपाल यांच्याकडे हस्तांतरित करण्यासाठी दावे मागवत आहे. ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत अशा कागदपत्रांच्या प्रती आणि मृत सदस्यांच्या मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी त्यांच्या तिच्या / त्यांच्या दाव्यांच्या / आक्षेपांच्या समर्थनार्थ इतर ठोस पुरावे सादर करा. तसे न केल्यास, असे गृहीत धरले जाईल की त्यामध्ये कोणाचाही हक, हितसंबंध, दावा किंवा मागणी नाही आणि जर असे काही असेल तर ते माफ केले गेले आहे आणि त्यानंतर कोणाचाही हक्क / ढावा स्वीकारला जाणार नाही आणि ते सदर खोलीची जागा माझ्या क्लायंट, श्री. आशिष चंद्रकांत संकपाल यांच्या नावे असल्याची पुष्टी केली

गिरीश एम. जैन ठिकाण: मुंबई दिनांक: १६.११.२०२५ वकील उच्च न्यायालय दुकान क्रमांक ११८८, बी.एम.सी. कॉलनी, सवेरा थिएटरजवळ, मालवणी कॉलनी, गेट क्रमांक ०५ मालाड (पश्चिम), मुंबई-९५ मोबाईल क्रमांक ९८१९६८२७१

कार्यचलनातून एकूण उत्पन्न काळावधीकरिया निक्क न

नरणा केलेले समभाग भांडवल

त्पन्न प्रतिभाग (रू.२/-प्रत्येकी)

.. रुपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवा

रानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवा गलावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन<u>्</u>न

टिप: १) नियम ४७(१)(ब) नुसार एकमेव वित्तीय निष्ठकर्षावरील अतिरिक्त माहिती गर्यचलनातून एकूण उत्पन्न

करपूर्व कालावधीकरता निव्वळ नफा/(तोटा)

करपर्व कालावधीकरता निव्वळ नफा/(तोटा)

ठिकाण: मुंबई दिनांक: १४.११.२०२५

नंतर कालावधीकरता निव्वळ नफा/(तोटा

सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वार

(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपर्व

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

उत्पन्न (करानंतर))

उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी

(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)

पुमभाग भांद्रवल

. मूळ सौमिकृत

दिनांक: १४.११.२०२५

ठिकाण: मुंबई

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर

कालावधीकरिता एकुण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरित सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष

नंतर कालावधीकरता निव्वळ नफा/(तोटा)

टिप: १) नियम ४७(१)(ब) नुसार एकमेव वित्तीय नि

रात्मक बाबपूर्व)

. सौमिकत

पाटणा, दि. १५ : बिहार- आहे. पश्चिम विभागाच्या

PUBLIC NOTICE Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital Property of the society.

Late Shri. Velji Hemraj Gudka, a joint membe of Shree Hind Co-operative Housing Society Limited, having address at N.S. Mankikai Marg, Sion, Mumbai – 400 022 and jointly holding Flat bearing No. 2 in the Building no 15 of the society, died on 25.10.2002 withou making any nomination in favour of Mr. Milar Velii Gudka. The society hereby invites claim or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the decease member in the capital/ property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the decease member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society.

A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 9:00 A. M. to 6:00 P.M. from the date of publication of the notice till the date of expir of its period.

> For and on behalf of Shree Hind Co-operative Housing Society Ltd Hon. Secretary

जाहीर सूचना

Date: 16/11/2025

याद्वारे सूचना आहे की, श्री. जगजीत बासुदेव गतव (आमचे अशील) यांनी फ्लॅट क. १२०१. ए **विंग, के. रास रेसिडेन्सी,** परळ शिवडी विभाग, दत्ताराम लाड मार्ग, लालबाग, मुंबई **(सदर मालमत्ता)** येथील जागा **श्रीमती. शुभांगी अमित मणी** आणि **डॉ. अमित मदन मणी (विक्रेते)** कडून खरेदी करू इच्छित आहेत. श्रेणी मालकी हक्कांपैकी एक अर्थात मळ स्थायी नर्यायी निवास दिनांक २१.१२.२०१९ रोजी (बीबीई–३/ १३७९६/२०१९) जो विकासकाने **श्री. अनंत शंकर विचारे** यांच्या नावे केला होता, ज्यांनी सदर मालमत्ता प्रध्याच्या विक्रेत्यांना विक्री केली होती आणि सध्याच्य विक्रेत्यांना ती सापडत नाही.

ज्या व्यक्तीला मालकीचे दस्तऐवज सापडतील त्यांनी स्वाक्षरीकर्त्यांना कळवावे आणि जर कोणतीही व्यक्ती. बँक, वित्तीय संस्था वारसा, शेअर, विक्री, गहाणखत भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, बक्षीस, ताबा किंव भार कोणत्याही प्रकारे किंवा अन्यथा किंवा वरील ताबा पावती असलेल्या मालमत्तेबाबत कोणताही दावा किंव अधिकार असेल तर. या सचना प्रकाशित झाल्यापासन **९ दिवसांच्या** आत स्वाक्षरीकर्त्यांना कळवावे. सर्व नहाय्यक दस्तावेजांसह त्यांचे असे दावे स्वाक्षरीकर्त्यांन कळवावेत. अन्यथा माझ्या अशिलांच्या बाजूने व्यवहा अशा दाव्यांचा संदर्भ न घेता पर्ण केला जाईल आणि जर अशा व्यक्तीचे कोणतेही दावे माफ केले गेले असतील आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक नसतील अरं मानले जाईल

जर वर नमूद केलेल्या कालावधीत कोणतेही दावे आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर असे गहीत धरले जाईत आणि /किंवा असे मानले जार्रल की असे कोणतेई दावे/आक्षेप नाहीत आणि जर असतील तर ते माफ केले गेले आहेत किंवा सोडून दिले आहेत.

सही/-वकील उच्च न्यायालय लॉ व्हेरिटास वेस्ट बी-१०४. मांगल्य इमारत. हॉटेल लिफीओ मॅरीगोल्ड मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९ ई-मेल: lawveritasmumbai@gmail.com

३०.०९.२४

६८३९.३७

33.48

33.48

30.98

(80.88)

(0.02)

94.22

94.22

सीआयएन:एल७४११०एमएच१९८१पीएलसी२९८४९६, ई-मेल:cs@ewfcpl.in, वेबसाईट:www.ewfcpl.in

३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवा

३०.०६.२५

4६६९.२0

(२५.७०)

(२५.७०)

(80.30)

(0.03)

(६३.09)

(83.09)

रमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्स

सीआयएन:एल९९९९एमएच१९८३पीएलसी०२९३२१ ईमेल: investor viksit@vahoo.in

३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

संपलेली तिमाई

३०.०६.२५

थलेखापरिक्षित

-3.09

-93.86

-93.86

-93.86

28.90

नोंदणीकृत कार्यालय: खोली क्र.१-२, कपाडिया चेंबर्स, ५१ भरूच स्ट्रिट, मस्जिद बंदर (पूर्व), मुंबई (महाराष्ट्र)-४००००९

३१.०६.२४

-20,49

-20,49

-20.49

-20,49

28.90

रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूप

30.09.24

4433.34

(२२७.२६)

(900.32)

(0.93)

(२५४.३३)

(२५४.३३)

नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.ewfcpl.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

विकसित इंजिनिअरिंग लिमिटेड

थलेखापरिक्षित

89.08

38,98

3६.98

3६.98

28.90

वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजवर वेबसाईटवर www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

पिल्लर इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड

कार्यालय क्र.२०१, श्ला मजेला, रघुलीला मेगा मॉल, पोईसर बस आगाराच्या मागे, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७. ई-मेल:pillarinvestment9@gmail.com | वेबसाईट:www.pillarinvestments.in | सीआयएन:एल६५९१३एमएच१९८२पीएलसी३३१३३०

ı			संपलेली तिमाही		संपलेले	संपलेले वर्ष	
अ.	तपशील	३०.०९.२५	३०.०६.२५	३०.०९.२४	३०.०९.२५	३०.०९.२४	३१.०३.२५
क्र.		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	42.34	१५६.४४	58.elel	१००.१०	१२८.८२	२३०.३२
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक						
ı	आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व #)	(१७९.३०)	१०७.३४	३६.९३	(७१.९६)	७५.६१	३३.४६
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
ı	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा						
1	अल्पाकृती व्याज पूर्व #)	(१७९.३०)	१०७.३४	३६.९३	(७१.९६)	७५.६१	३३.४६
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
1	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा						
1	अल्पाकृती व्याज नंतर #)	(१७९.३०)	८०.१२	१९.६३	(९९.१८)	५८.३१	२३.९१
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता						
ı	सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष						
ı	उत्पन्न (करानंतर))	(१७९.३०)	८०.१२	१९.६३	(९९.१८)	५८.३१	२३.९१
ξ.	समभाग भांडवल	१९८.५०	१९८.५०	१९८.५०	१९८.५०	१९८.५०	१९८.५०
૭.	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या						
ı	लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	-	-	-	-	-	३६५.५३
८.	उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)	1					
I	१. मूळ	(९.0३)	8.08	0.88	(4.00)	२.९४	१.२०
	२. सौमिकृत	(8.03)	8.08	0.99	(4.00)	२.९४	१.२०
9	20,00:	2.0.				2020	_ ~ ~ ~ ~

प्प: सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीर फर्काचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.pillarinvestments.in वेबसाईटवर आणि स्टॉब ऋसचेंजच्या www.msei.in वेबसाईटवर उपलब्ध आहे



मंडळाच्या वतीने व करित राशेष मेहत सराय पर्ता यवस्थापकीय संचालक डीआयएन:०८०९७१९७

DIN: 00969568

ठिकाणः मुंबई

दिनांकः १४.११.२०२५

VANTAGE KNOWLEDGE ACADEMY LIMITED

ti Business Park, Opp Super Star Hall, Off Veera Desai, Fun E-mail: mail.vkal@gmail.com Mob: +91-9891095232 CIN: L80301MH2013PLC249016

Particulars	year Quarter Ended	Half year ended	Previous year Quarter Ended	Previous Half year ended	Previous year Ended
	01.07.2025 to 30.09.2025	01.04.2025 to 30.09.2025	01.07.2024 to 30.09.2024	01.04.2024 to 30.09.2024	01.04.2024 to 31.03.2025
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from Operations	46.110	140.960	125.670	180.540	376.730
Net Profit / Loss for the period before tax and exceptional items $$	19.170	61.630	117.680	159.270	102.11
Net Profit/ Loss for the period before tax (after exceptional items)	19.170	61.630	117.680	159.270	102.110
Net Profit/ Loss for the period after tax (after exceptional items)	19.170	61.630	85.580	127.170	69.020
Total Comprehensive income/ loss for the period [comprising profit/ loss for the period (after tax) and other comprehensive income/ loss (after tax)]	19.170	61.630	85.580	127.170	69.020
Paid up equity share capital	3,414.750	3,414.750	1,038.250	1,038.250	3,414.750
Reserve (excluding revaluation reserve) as shown in the balance sheet for previous year	1	-	-	1	-
Earning per share (of Rs. 1/- each) Basic & Diluted	0.010	0.020	0.080	0.120	0.660
	Total Income from Operations Net Profit / Loss for the period before tax and exceptional items Net Profit/ Loss for the period before tax (after exceptional items) Net Profit/ Loss for the period after tax (after exceptional items) Total Comprehensive income/ loss for the period (comprising profit/ loss for the period (after tax) and other comprehensive income/ loss (after tax) Paid up equity share capital Reserve (excluding revaluation reserve) as shown in the balance sheet for previous year Earning per share (of Rs. 1/- each)	Particulars Particulars Peanded	Particulars year Quarter bended 01.07.2025 30.09.2025 01.04.2025 30.09.2025 01.04.2025 30.09.2025 01.04.2025 01.09.2025 01.09.2025 01.04.2025 01.09.2025 01.04.2025 01.09.2025 01.04.2025 01.09.2025 01.04.2025 01.09.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025 01.04.2025	Particulars Year Quarter Ended Half year Quarter Ended O1.07.2025 O1.07.2025 O1.07.2025 O1.09.2025 O1.09.2025 O1.09.2025 O1.09.2025 O1.09.2025 O1.09.2025 O1.09.2025 O1.09.2024 O1.09.2	Particulars Particulars Palf year on ended Palf year on the particulars Palf year ended Pa

Note 1. The above is an extract of the detailed format of quarterly and year end financial results filed with the stock exchange under egualtion 33 of the SEBI (Listing obligations and disclosure requirements) Regulations 2015, the full format of the quarterly and rear end financial results is available on the company's website and also available on the website www.vantageisntiture.in of BSI

imited i.e. www.bseindia.com

Jote 2.The above unaudited standalone financial results for the quarter and half year ended on september 30, 2025 were reviewed by the udit Committee at the meeting ledel on November 14,2025. For and on behalf of board of directors o VANTAGE KNOWLEDGE ACADEMY LIMITED

ठिकाण: मुंबई दिनांक: १४.११.२०२५



VISAGAR FINANCIAL SERVICES LIMITED

Regd. Office: - 907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri (w), Mun Tel: 022-67424815. Website: www.vfsl.visagar.com, Email: info@visagar.com CIN: L99999MH1994PLC076858

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AN

	HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2025							
\vdash		Quarter Ended Half Year Ended						
1	PARTICULARS	30.09.2025	30.06.2025	30.09.2024	30.09.2025	30.09.2024	31.03.2025	
L		UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED	
1	Total Income from operations	165.54	254.87	7593.79	420.41	10651.28	12956.73	
2	Net Profit / (Loss) for the period (before tax,							
1	exceptional and/or extraordinary items)	21.68	(105.14)	385.63	(83.46)	127.66	(16.19)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax		` ′		, ,			
1	(after exceptional and/or extraordinary items)	21.68	(105.14)	385.63	(83.46)	127.66	(16.19)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax		` ′		, ,			
1	(after exceptional and/or extraordinary items)	21.68	(105.14)	385.63	(83.46)	127.66	(16.07)	
5	Profit / (Loss) from discontinuing operations	0	0	0	0	0	0	
6	Total Comprehensive Income for the period	21.68	(105.14)	385.63	(83.46)	127.66	(16.07)	
7	Equity Share Capital	5839.16	5839.16	5839.16	5839.16	5839.16	5839.16	
8	Reserves (excluding revaluation reserve) as shown							
1	in the Audited Balance Sheet of the previous year	- 1	-	_ !	-	- 1	-	
9	Earnings Per Share (Face value of Rs. 1/- each)							
1	(Not Annualized)							
Α	Basic and Diluted EPS for the period from							
1	Continuing Operations	(0.00)	(0.02)	0.07	(0.01)	0.02	(0.00)	
В	Basic and Diluted EPS for the period from							
1	Discontinued Operations	(0.00)	(0.00)	0.00	(0.00)	0.00	(0.00)	



For Visagar Financial Services Limited Tilokchand Kothar DIN: 00413627

इस्ट वेस्ट फ्राईट कॅरियर्स लिमिटेड

३०.०९.२४

१६११८.६८

980.98

84.98

89.68

0.03

60.06

20.02

इस्ट वेस्ट फ्राईट कॅरियर्स लिमिटेडकरि

संपलेले अर्धवर्ष

30.09.28

. थलेखापरिक्षित

-48.00

-48.60

-48.८७

-48.60

28.90

३०.०९.२५

लेखापरिक्षित

89.8

32.32

२२.६६

२२.६६

२२.६६

28.90

9.09

३०.०९.२५

9202.44

(242.98)

(२५२.९६)

99.28

(२१७.६२)

(0.98)

(390.32)

(३१७.३२)

Date: 14.11.2025

39.03.24

2646.6

233.90

233.90

२२.३६

923.09

0.90

993.80

993.90

अजाझ शफी मोहम्मद

व्यवस्थापकीय संचालक

संपलेले वर्ष

३१.०३.२५

नेखापरिक्षि

-900.92

-928.80

-9८8.49

-928.49

28.90

Place: Mumbai

गंगा पेपर्स इंडिया लिमिटेड

सीआयएन: एल२१०१२एमएच१९८५पीटीसी०३५५७५ नोंद.कार्यालयः २४१, गाव बेवेडोहाल, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र-४१०५०६. ईमेलः compliance.gpil@gmail.com, वेबसाईटः www.gangapapers.com ३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली अर्धवर्ष	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष	
तपशील	३०.०९.२५	३०.०९.२४	३०.०९.२५	३०.०९.२४	३१.०३.२५	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	७०५९.७१	५७३१.५५	१३२९५.७६	9२३०४.९२	२५७६९.१३	
करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	30.40	३४.४५	६ 9.३३	६५.३३	944.2८	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)	30.40	38.84	६ 9.३३	६५. ३३	944.2८	
इतर समभाग	900८.८९	900८.८९	900८.८९	900८.८९	900८.८९	
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	98८७.२9	
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) मूळ व सौमिकृत (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)	0.26	0.32	0.40	0.६१	9.88	
टीप: सेबी (लिस्टिंग ऑण्ड ऑदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन २००५ च्या नियम ३३ अन्वयं स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली तिमाही/अर्धवर्षकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील जतारा आहे. तिमाही/अर्धवर्षकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक						

मंडळाच्या आदेशान्वये

दिनांक: १४.११.२०२५

सही/ रमेश कुमार चौधर्र स्क्रिप कोड: ५३१८१३

(रु. लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)

दिनांकः १४.११.२०२५

ठिकाणः मुंबई

व्हाईट ऑरगॅनिक ॲग्रो लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: ३१२ए, कैलास प्लाझा, वल्लभ बाग लेन, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०००७७. सीआयएन: एल०११००एमएच१९९०पीएलसी०५५८६०, द्रा.: +९१.२२.२५०११९८३, फॅक्स: +९१.२२.२५०११९८४ वेबसाईट: www.whiteorganicagro.com , ईमेल: info@whiteorganicagro.com ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		`	, ,	. ,
	३०.०९.२५	३०.०९.२५	३०.०९.२४	३१.०३.२३५
तपशील	३ महिने /	६ महिने /	मागील वर्षात	संपलेले
	संपलेली	वर्ष ते तारीख	संपलेली	मागील
	चालु तिमाही	आकडे	संबंधित तिमाही	वर्ष
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	2.40	۷.30	७४०.५२	9883.39
करपूर्व साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा(+)/(तोटा)(-)				
(विशेष साधारण बाबपूर्व)	90७.२९	२१५.०६	909.32	२३१.६७
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/(तोटा)(-)				
(विशेष साधारण बाबनंतर)	90७.२९	२१५.०६	909.32	२३१.६७
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/(तोटा)(-)				
(विशेष साधारण बाबनंतर)	८०.२९	9६0.९३	७५.८२	903.08
कालवधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित				
(+)/(तोटा)(-)(करानंतर)) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	८०.२९	9६0.९३	७५.८२	903.08
समभाग भांडवल (रू.१००/-प्रत्येकी)	3400	3400.00	3400.00	3400.00
इतर समभाग (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव				
वगळून राखीव)	-	-	-	-
उत्पन्न प्रतिभाग				
अ) मूळ	0.23	0.88	0.22	0.88
ब) सौमिकृत	0.23	0.88	0.22	0.88

टीप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/अर्धवार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या http://whiteorganicagro.com/investor_relations.html वेबसाईटवर उपलब्ध आहे.



व्हाईट ऑरगॅनिक ॲग्रो लिमिटेडकरिता सही/ दर्शक रूपानी

फिल्मसिटी मिडीया लिमिटेड

नोंदणीकत कार्यालयः ए/५११, रॉयल स्टॅण्डस् कोहौसोलि., शास्त्री नगर, अंधेरी पश्चिम, अंधेरी, मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. ई-मेल:filmcitym@gmail.com, सीआयएन:एल९९९९एमएच१९९४पीएलसी०७७९२७ ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धकरीता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

					(wasiana)	इपाएस व्यातास्क)	
		संपलेली तिमाही संपलेले अर्धवर्ष					
तपशील	संपलेले ३ महिने ३०.०९.२५ अलेखापरिक्षित	संपलेले मागील ३ महिने ३०.०६.२५ अलेखापरिक्षित	संपलेले संबंधित ३ महिने ३०.०९.२४ अलेखापरिक्षित	संपलेली सहामाही ३०.०९.२५ अलेखापरिक्षित	संपलेली सहामाही ३०.०९.२४ अलेखापरिक्षित	संपलेले मागील वर्ष ३१.०३.२५ लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	६५.३०	-	१२५.१०	१२५.१०	
करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(५.२७)	(५.४८)	٥.४९	(१०.७५)	(२.५६)	(१५.२८)	
करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(५.२७)	(५.४८)	٥.४९	(१०.७५)	(२.५६)	(१५.२८)	
करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(५.२७)	(५.४८)	٥.४९	(१०.७५)	(२.५६)	(१५.३१)	
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) भरणा केलेले समभाग भांडवल (द.म.रू.१/- प्रती भाग)	(4.76)	(4.86)	0.88	(१०.७५)	(२.५६)	(१५.३१)	
मागील वर्षांच्या ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव	३०५.७१ -	३०५.७१ -	३०५.७१ -	३०५.७१ -	३०५.७१ -	१७.५0६ (१७.७८)	
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व) (रू.१/-प्रत्येकी) मूळ व सौमिकृत	(0.07)	(0.07)	0.00	(0.0%)	(0.0१)	(0.04)	

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेर्ल ३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाही व नऊमाहीकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.fimlcitym.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. ३०.०९.२०२५ रोजो संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता सविस्तर अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १४.११.२०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. मागील कालावधी/वर्षाचे -आकडे जेथे आवश्यक आहे तेथे चालु वर्षाच्या वर्गीकरणासाठी पुर्ननमुद करण्यात आले.

फिल्मसिटी मिडीया लिमिटेडकरित सुरेंद्र रामकिशोर गुप्ता (व्यवस्थापकीय संचालक) डीआयएन:००७७८०१८

फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स लिमिटेड

सीआयएन: एल५१९००एमएच१९८१पीएलसी०२४३४० २०५, एंटरप्राईझ सेंटर, नेहरू रोड, ऑर्चिड हॉटेलच्या बाजूला, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०००९९, महाराष्ट्र, भारत. दुर.क्र.:+९१-२२-६७३१२३४५, ईमेल: cs@flomicgroup.com

३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही आणि सहामाहीसाठी मर्यादित पुनरावलोकन अहवालासह अलेखापरीक्षित स्वतंत्र वित्तीय निकालांचे विवरण

३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही आणि सहामाहीसाठी अलेखापरीक्षित स्वतंत्र वित्तीय निकालांचे (आर्थिक निकाल) लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आहे आणि १४ नोव्हेंबर, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित सभेमध्ये कंपनीच्या संचालक मंडळाने मंजूर केले आहे.



१. ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही आणि सहामाहीसाठी आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट https://www.bseindia.com वर आणि कंपनीच्या वेबसाइट https://flomicgroup.com/ वर उपलब्ध आहे.

फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स लिमिटेडकरिता ठिकाण: मुंबई दिनांक: १४ नोव्हेंबर, २०२५ सही / -लॅन्सी बार्बोझा दर.: ९१-२२-६७३१२३४५ र्डमेलः cs@flomicgroup.com व्यवस्थापकीय संचालक

फ्रन्टीयर कॅपिटल लिमिटेड

सीआयएन:एल६५९९०एमएच१९८४पीएलसी०३३१२८ नोंदणीकृत कार्यालय: १२०६, प्लॉट क्र ४५३, लोधा सुप्रिमस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, डिलाईल रोड, मुंबई-४०००१३. वेबसाईट: www.frontiercapital.in, ई-मेल: frontierleasing1984@gmail.com

30 सप्टेंबर, 2026 रोजी संपूलेल्या निमारी व अर्धवर्षाकरिता अलेखापरिश्रीत एकमेव विनीय निष्कर्षांचा अहवाल

					(रक्कम ल	गखात ईपीएर	न व्यतिरि त ः
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली संपलेली	संपलेले अर्धवर्ष	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष
		३०.०९.२५	३०.०६.२५	३०.०९.२४	३०.०९.२५	३०.०९.२४	39.03.24
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
٩	एकूण उत्पन्न	98.20	१८.६७	98.3८	३२.९४	२८.२५	६८.८२
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	8.७२	۷.۹۹	8.09	92.८३	७.२४	30.00
3	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	8.७२	۷.99	8.09	92.८३	७.२४	२९.६३
8	कालावधीकरिता एकूण निव्वळ उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करानंतर) आणि						
	इतर निव्वळ उत्पन्न (करानंतर) समाविष्ट आहे)	୪.७२	۷.۹۹	8.09	92.८३	७.२४	२९.६३
4	समभाग भांडवल	૧६७६.२२	૧६७६.२२	१६७६.२२	9६७६.२२	१६७६.२२	१६७६.२२
Ę	इतर समभाग	-93८८.३३	-9393.08	-9898.48	-93८८.३३	-9898.48	-9809.99
Ø	उत्पन्न प्रतिभाग (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)						
	१. मुळ	0.03	0.04	0.02	٥.0८	0.08	0.9८
	२. सौमिकृत	0.03	0.04	0.02	0.0८	0.08	0.9८

लेखापरीक्षण न केलेले आर्थिक निकाल लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आहेत आणि १४ नोव्हेंबर, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित सभेमध्ये संचालक मंडळाने मंजूर केले आहेत. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ च्या संदर्भात वरील निकालांचा मर्यादित आढावा घेतला आहे.

वरील माहिती सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन्स, २०१५ च्या रेग्यूलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहा महिन्यांच्या अनऑडिटेड फायनान्शियल रिझल्ट्सच्या तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहा महिन्यांच्या अलेखापरिक्षित आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट

www.bseindia.com वर उपलब्ध आहे. ते कंपनीच्या वेबसाइट www.frontiercapital.in वर देखील उपलब्ध आहेत. खाली दिलेला टठ कोड



फ्रन्टीयर कॅपिटल लिमिटेडकरित मयुर दोशी संचालक

मेघ मयुर इन्फ्रा लिमिटेड

(पुर्वीची पोद्दार इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि त्यापुर्वी ट्रान्सओसियानीक प्रॉपर्टीज लिमिटेड म्हणून ज्ञात) सीआवएन:एल५१९००एमएच१९८१पीएलसी०२५६६३ नोंदणीकृत कार्यालयः एमएचबी-११/ए-३०२, सर्वोदया को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, भविष्यनिधी इमारतीजवळ, सर्विस रोड, खेरनगर,

	<u> </u>						(रु.लाखात
अ.		संपलेली तिमाही			संपलेले अर्धवर्ष		संपलेले वर्ष
क्र.	तपशील	३०.०९.२०२५	३०.०६.२०२५	३०.०९.२०२४	३०.०९.२०२५	३०.०९.२०२४	३१.०३.२०२
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षि
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	-	-	-	-
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,						
	अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	-3.53	-4.49	-3.8८	-9.78	-१२.0७	-२0.५८
₹.							
	(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण						
	बाबनंतर)	-3.53	-4.49	-3.8८	-9.78	-१२.0७	-२0.५८
٧.							
	(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण						
	बाबनंतर)	-3.53	-4.49	-3.8८	-9.78	-१२.0७	-२0.५८
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न						
	(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर)						
	आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	-3.63	-4.49	-३.१८	-9.78	-१२.०७	-२0.५८
ξ.	समभाग भांडवल	६३0	₹30	€30	६३0	€30	£30
৬.							
	लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार						
ሪ.							
	(विशेष साधारण बाबपुर्व)						
	मूळ	−0.0६	-0.08	-0.04	-0.84	-0.88	-0.33
	सौमिकृत	−0.0€	-0.09	-0.04	-0.१५	-0.88	-0.33
९.							
	(विशेष साधारण बाबनंतर)						
	मूळ	−0.0€	-0.09	-0.04	-0.१५	-0.88	-0.33
	सौमिकृत	−0.0€	-0.09	-0.04	-0.84	-0.88	-0.33

वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि १४ नोव्हेंबर, २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्या

३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन

२०१५ अन्वये आवश्यकतेनुसार कंपनीच्या लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन केले आहे. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंज व सुचिबद्ध संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. (युआरएल अर्थात www.bseindia.com व www.meghmayurinfra.com). सदर वितीय निष्कर्ष खाली



दिलेल्या क्युआर कोड स्कॅनिंगने सुद्धा पाहता येईल.

मेघ मयुर इन्फ्रा लिमिटेडकरिता सही/-व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०१७६५६३

कुशल चतुर्वेर्द अध्यक्ष व संचालव दिनांक: १४ नोव्हेंबर, २०२५ (डीआयएन:११०४५५२४)

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कलेजर रिक्रायरमेंट्स) रेप्युलेशन्स, २०५५ च्या नियम ३३ अन्यये ३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्धाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ज्याला लेखापरिक्षित समिती आणि संचालक मंडळाने १४.११.२०२५ रोजी झालेल्या त्यांच्या समेत मान्यता दिली आहे. संचालक मंडळाच्या आदेशान्य

विकसित इंजिनिअरिंग लिमिटेडकरि

व्यवस्थापकीय संचालक ठिकाणः सुरत डीआयएन:०३१२१९३९ दिनांकः १४.११.२०२५